Margo Finance Limited

CIN: L65910MH1991PLC080534

Registered Office: Office No. 3, Plot No. 206, Village Alte, Kumbhoj Road, Taluka: Hatkanangale, Dist.

Kolhapur 416109 Maharashtra Corporate Office: 2nd Floor, 15/76, Old Rajinder Nagar, New Delhi -110060

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2020

www.margofinance.com Email Id: info@margofinance.com; Tel 41539444, 25767330

5.17

(0.80)

(0.80)

(0.82)

579.05

(0.02)

(0.02)

Branch Office: ICICI Bank Limited, Ground Floor, Trans Trade Centre, Near Floral Deck Plaza, SEEPZ, MIDC, Andheri – E, Mumbai – 400093.

Rs. 42,54,

777/-(As On

August 27 2020)

Notes: The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Result are available on the website of the Company at www.margofinance.com and also be assessed on the website of the Stock Exchange at

PUBLIC NOTICE - TENDER CUM AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interes

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **physical** possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Ltd. will be sold on "As is where is", "As is what is",

The online auction will be conducted on website (URL Link-https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till September 28, 2020 before 05:00 PM else these secured assets will be sold as per

schedule. The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD)

(Refer Column E) at ICICI Bank Limited, Ground Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza

Seepz, MIDC, Andheri – E, Mumbai – 400093 and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 28, 2020 before 02:00 PM along with scan image of Bank

acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Ground Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza, Seepz, MIDC, Andheri – E, Mumbai – 400093 on or before September 28, 2020 before 05:00 PM Earnest Money Deposit DD/PO should be from a

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 82919 58765/99930 34988 or M/s NexXen Solutions Private

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Management Private Limited 3. BPCM Super Value Private Ltd have also been engaged for facilitating the

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons

Details of the

Secured asset(s) with known encumbrances, if any

(C)

Flat No. B-001, Ground Floor, Building Known as Sanskruti Nirman, Natwar Nagar, Road

No. 1, P.P Dias Compound, Village Mogra, CTS No. 273/1-8.276.276/1-12.275.275/1- 8,

Jogeshwari East, Mumbai-400060. Admeasuring an area

Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Mumbal.

For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

THE VICTORIA MILLS LIMITEI

400013 TEL: 24971192/93, FAX: 24971194 EMAIL: vicmill2013@c

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 107th Annual General Meeting of the Company will be held on 29th September, 2020, Tuesday at 11:00 am through Video Conference ("VC") / Othe Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting.

The dispatch of Annual Report of the Company for the financial year 2019-20 along with t GM Notice and E-voting procedure to the Members was Completed.

The Annual Report has been sent electronically to those members, whose email address were avallable with the Company's Register and Transfer Agent, Link Intime India Prive

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the 'Act' read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Lighing Obligations and Disclosure Requiernemets) Regulations 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

The Company has fixed Monday, September 14, 2020 as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend for the financial year ended March 31, 2020,

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during he Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting ("e-voting") better sprovided in the Notice of the Annual General Meeting which is available on the Company's website www.victoriamills.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited a www.bseincile.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-Off Date I.e. Tuesday, September 22, 2020 (eligible Members'), can exercise their right to vote by using the remote e-voting and e-voting facility for all of the business specified in the Notice convening the AGM of the Company.

The remote e-voting will commence on Saturday, 26th September, 2020 at 10.00 am (IST,

The remote e-voting will end on Monday, 28th September, 2020 at 5.00 pm (IST);

For the members, who have not registered their email addre eir email id has been provided in the Notice of AGM.

nclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting.

proved at the AGM.

Place: Mumbai Date: August 28, 2020

CIN: 17110MH1913PLC000357

REG. OFFICE: VICTORIA HOUSE PANDURANG BUDHKAR MARG, LOWER PARE MUMBAI- 400013 TEL: 24071190/02 FAV: 0407462

of 312 Sq. Ft,.

Limited on 9710029933 /9810029926 /01244233933.

and "Whatever there is" as per the brief particulars given hereunder;

PUBLIC NOTICE

We. PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED (formerly known Poddar Developers Limited) (CIN: L51909MH1982PLC143066) (Company), company within the meaning of the Companies Act, 2013 having its registere address at, Unit No. 3-5, Neeru Silk Mill, Mathuradas Mill Compound, 126, N M Josl Marg, Lower Parel (West) Mumbai - 400013, is the absolute owner of Properties a more particularly described in First Schedule, written hereinbelow.

The Company is not in physical custody of the original title documents execute by the predecessors-in-title of the Company, and their respective original registration eceipts and Index II, which documents are more particularly set out in the **Secon** Schedule written hereinbelow (Lost Deeds), and the same have not been found in spite of a diligent search. The loss of the Lost Deeds is reported and recorded Police Station, at N. M. Joshi Lower Parel vide Missing Report dated 26" Augus 2020 bearing no. 657 of 2020 in their Register of Missing Report. We state that the Lost Deeds have not been deposited by us with any third party, whether for the purpose of creating a security on the said Property or any part thereof or otherwise All persons/people are hereby informed not to deal or carry out any transaction wit anyone on the basis of the said Lost Deeds. Further, if any person having custody o the said Lost Deeds and tries to misuse the said documents, the same shall not b binding on the said Property as well the Company in any manner whatsoeve Anyone dealing with the said Lost Deeds shall be doing so at their own risk and peril Further it is hereby also informed that if anyone finds and/or locates the said Lost Deeds, please return it to the below mentioned address.

FIRST SCHEDULE (Description of the said Property

"All that piece and parcel of Land bearing Survey No. 128, H. No. 5/1, admeasurin 58 R, carved out of 1 Hector 32 R, situate at Tukadi Pune, Pot Tukadi, Taluka Havel District Pune, within the limits of Hon. Sub Registrar haveli, as well as within the limit of Pune municipal corporation. Pune, and situate at Dhayari village Mouie Dahar having boundaries as under:

On or towards East: By Property of giving S. No. 128 H. No. 5/1 Pt. land. On or towards South: By Land of Bajirao Mahadu Pokale and Land of Mr. Gulab and

On or towards West: By Land of Mr. Pandurang Pokale.

On or towards North: By road and by part of Survey no. 128/5/2 SECOND SCHEDULE (Description of the said Original Deeds and Documents)

. Deed of Confirmation dated 20th June 2006 bearing Registration No. 3905/2006 2. Deed of Confirmation dated 20" June 2006 bearing Registration No. 3911/2006 B. Agreement (Right of Way) dated 24" April 2008 registered at Sub-registra Haveli 20 bearing Registration No. 3591 of 2008

Assignment Agreement dated 30th March 2013 registered at sub-registra laveli-3 bearing Registration No. 6731 of 2013. PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LTD. (FORMERLY KNOWN AS

PODDAR DEVELOPERS LIMITED) Unit No. 3-5. Neery Silk Mill. Mathuradas Mi Compound, 126, N M Joshi Marg, Lower Parel (West) Mumbai- 400013. Sd/-

Authorized Representative

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notic dated 11.10.2019 calling upon the Borrower(s) SPORTIFF (INDIA) PVT. LTD ALTAFHASAN MUNIR VAHANVATY AND SHAMIM ALTAFHASAN VAHANVATY repay the amount mentioned in the Notice being Rs.6,66,65,019/- (Rupee Six Crore Sixty Six Lakh Sixty Five Thousand Nineteen Only) against Loan Account No. HLAPLOW00210373 as on 11.10.2019 within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower (s) having failed to repay the amount, Notice is hereby give to the Borrower (s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 on 26.08.202 The Borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.6,66,65,019/- (Rupees Six Crore Sixty Six Lakh Sixty Fiv Thousand Nineteen Only) as on 11.10.2019 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) o Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secure assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

ALL THAT OFFICE UNIT NO. 1521 ON 15TH FLOOR ADMEASURING 170.11 SQUARE METERS EQUIVALENT TO 1831 SQUARE FEET (CARPET AREA) IN THE B - WING TOGETHER WITH UTILITY AREA ADMEASUR ING 5.67 SQUARE METERS COMPRISING OF ATTACHED TERRACE AND DEDICATED TOILET IN RESPECT OF THE OFFICE UNIT, IN THE BUILDING KNOWN AS "ONE BKC" ALONGWITH FACILITY TO PARK 2 CAR(S) IN THE AUTOMATED PARKING IN THE BASEMENT OF "ONE BKC" CONSTRUCTED ON PLOT NO. C - 66. G - BLOCK, BANDRA KURLA COMPLEX SITUATED IN CTS NO. 4207(PT), VILLAGE KOLE KALYAN, OPPOSITE BANK OF BARODA NEAR MLA GROUND, BANDRA EAST, TALUKA ANDHERI, MUMBAI – 400051 MAHARASHTRA.

NORTH:-AS PER TITLE DEED SOUTH:- AS PER TITLE DEED EAST:- AS PER TITLE DEED WEST:- AS PER TITLE DEED

Date: 26.08.2020 Place: MUMBAI

Authorized Office INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) MR. ARVIND GOPINATH BIREED, an adult, Indian Inhabitant, 2) MR. ATUL GOPINATH BIREED, an adult, Indian Inhabitant, residing at 9, Koumudi, Second Floor, Dr. V. J. Rath Marg, Dadar west, 3) MRS. SUNITA CHITTRANJAN JADHAV an adult, Indian Inhabitant, residing at B-307, Chetna Kunj CHS Ltd., Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai-400 064, 4) MRS. KAMINI KESHAV PAWAR, also an adult, Indian Inhabitant, residing at G-8. Paranipe Scheme, Taluka Chiplun, District Ratanagiri-415605. 5) MRS. ASHA VISHWANATH PATOLE, also an adult, Indian Inhabitant, residing at B-307, Meena Apartment, Service Road Eastern Express Highway, Thane (West)-400 601, 6) MRS.HEMA NILKANTH JADHAV, also an adult, Indian Inhabitant, residing at 64, Narsinhdham Society, behind Mothers School, Lions Hall Road, Racecourse, Baroda, Gujarat-390 021 7) MRS. KUMUDINI ANIL SHINDE, also an adult. Indian Inhabitant, residing at 3, Sumati, Plot No. 6/273, Udayachal, Gen. Arunkumar Vaidya Marg, Panch Pakhadi, Thane (West)-400 602. 8) MRS. MEGHA ANIL GHOSALKAR, also an adult, Indian Inhabitant, residing at Room No. 3, First Floor, Talavpadi Ahilyadevi Holkar Road, Above Vasant Hotel, Thane (West)-400 601, (present correspondence address 6A, Gana Vihar, 3rd Floor, Charai, Near Jai Anand Hospital, Thane-400 601 9)MRS.SUVARNA SHIRISH DATAR, also an adult, Indian Inhabitant, residing at Flat No. 27, Pushpak Niwas, Ayre Road, Phatakwadi, Near Ujala Building, Ram Nagar, Dombivili, Thane-421 201, 10) MRS. RASHMI RAJENDRA SALVI, an adult, Indian Inhabitant, all only heirs and legal representatives of Shri Gopinath Kashinath Bireed and Smt. Nalinibai Gopinath Bireed represented by Mrs. Hema Nilkanth Jadhav, have agreed to sell, assign, transfer and convey to our client the property more particularly described in the Schedule hereunder written free from all encumbrances, claims and demands

It is also represented that original title deeds i.e. Indenture of Conveyance dated 5th day of August 1946 with respect to the property mentioned in the Schedule hereunder written has been lost/ misplaced and is not traceable after diligent search.

ALL persons having any claim against or in the under men tioned property or any part thereof by way of charge, easement gift, inheritance, sale, lease, lien, mortgage, maintenance, partition, possession, trust or otherwise of whatsoever nature and or by virtue of possession and or custody of said original document of title are hereby required to make the same known in writing together with certified true copies of documents of claim to the undersigned at our office at 9/11, Bombay Mutual Chambers, First Floor, 19/21, Ambalal Doshi Marg, (Hamam Street), Fort Mumbai-400 023, within 14 days from the date hereof otherwise the sale would be completed without reference to such claim or claims and the same if any, will be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of freehold land situate, lying and being at 289/A, Dr. V. J. Rath Marg, Off Veer Savarkar Marg, Behind Hotel Amigo, Dadar West, Mumbai-400 028, known as The National Hosiery work, "Koumudi Building" bearing F. P. No. 655 TPS IV of Mahim admeasuring 434.79 square meters or thereabouts and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes, at "G/North" Ward under House No. 4646, street No.289A in the Mahim Division, Registration District and Sub-District of Mumbai City and bounded as follows

On or towards North : By Dr. V. J. Rath Marg. By F. P. No. 656. On of towards East By F. P. No. 654. On or towards West On or towards South: By F. P. No. 663 and 664 Dated this 25th day of August, 2020

M/s. S. ASHWINIKUMAR & CO. LLP Advocates and Solicitors For the Purchaser

PUBLIC NOTICE

THIS IS TO INFORM the Public at rge that, Shri JIGAR SHAH ereinafter referred as Said Owners) is he Owners and possessed the land pearing Survey No. 7 Hissa No. 2, admeasuring 13115 Sq. Meters, situated at Village Velji, Taluka Talasari, District Palghar, hereinafter referred to as the aid property. My client Shri Ankit Ashol Ostwal intended to purchase the Saic property from said Owners, and the Saic Owners intend to sell the Said Property

my client. ight, claim, interest and/or objection o ny nature in respect of said propert nay lodge the same at E/001, Riddhi Co-Operative Housing Society Ltd., Near Ground, Vasant Nagri, Vasai (E) istrict Palghar 401208, within a perio of 14 days from the publication of this present public notice in writing along with the documentary evidence, if no objection receive in a stipulated period hen my client will purchase the said property, without any reference and regard to any such objection and such objection if any shall be deemed to have n waived and abandoned

Date :28/8/2020 Advocate

PARTICULARS

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after Tax (after

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)

and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve as

(for continuing and discontinued operations)

Earnings per Share (of Rs. 10/- each)

shown in the Balance Sheet of previous year)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Equity Share Capital

Place: Mumbal Date : 27/08/2020

Borrower(s) /Co-Borrowers/ Guarantors/

Loan Account No

Mr. Umesh H Bobale

LBMUM00002267415

Date: August 28, 2020

Total Comprehensive Income for the period

Total income from operations(Net)

INDO BORAX & CHEMICALS LTD 302, Link Rose, Linking Road, Santacruz (West),

Mumbai-400 054 Tel. 022-2648 9142, Fax - 022-2648 9143 Email: complianceofficer@indoborax.com, Website: www.indoborax.com CIN - L24100MH1980PLC023177

NOTICE

Pursuant to regulation 29 (1) (a), read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 8th September, 2020 to consider and take on record inter alia, the unaudited standalone and consolidated financial result of the Company for the quarter and three month ended 30th June, 2020

Further, as per the Company's Code of Conduct for prohibition of insider trading, the trading window for dealing in securities of the company is closed from 1st July, 2020 and will end 48 hours after the results are made public on 8th September, 2020. (both days

The said notice may be accessed on the Company's website at www.indoborax.com and also on the Stock Exchange website at www.bseindia.com.

For Indo Borax & Chemicals Ltd 28th September, 2020 Pravin Chavan Company Secretary & Compliance Officer

(Figures are Rupees in Lacs except EPS

5.57

(0.69)

(0.69)

(0.69)

(661.35)

457.00

(0.02)

(0.02)

On behalf of the Board of Director

30.26

(1.68)

(1.68)

0.05

(1019.64)

1168.22

0.00

0.00

Anil Kumar Jai

Time of

Auction

(G)

29, 2020

From 12:00Noor

onwards

Sd/-Authorised Officer ICICI Bank Limited

Quarter Ended 30/06/2019 Unaudited

4.97

(0.59)

(0.59)

1.91

(958.00)

457.00

0.04

0.04

Reserve Price Earnest

(E)

Rs

60,00, 000/-Rs.

6,00,

000/-

Date and Time of

Property Inspection

(F)

17, 2020

05:00 PM

OSBI State Bank of India

The above results have been reviewed and recommended for adoption by the Audited Committee to the Boa

of Directors and have been approved by the board at its meeting held on 28th August, 2020.

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The ful

format of the Quarterly / Annual financial result are available on the stock exchange websites www.nseindia.com

PUNIT COMMERCIALS LIMITED

CIN: L51900MH1984PLC034880 Regd. Office: AW 2022, A Tower, Bharat Diamond Bourse, BKC, Bandra (East), Mumbai - 400051. Website: www.punitcommercials.com; Email: fatimad@punitcommercials.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

Three Months | Three Months

Ended

30-06-2019

Unaudited

(0.72)

(0.72)

(0.72)

24.00

Ended

30-06-2020

Unaudited

2.95

2.95

2.95

2.95

24.00

(Rs. in Lakhs

Ended

31-03-2020

Audited

702.63

3.47

3.47

2.46

2.46

24.00

99.82

(on 31.3.2020

By order of the Board

Nirav P. Mehta Managing Director (DIN: 00518614)

SARB Thane(11697) Branch

and www.bseindia.com and Company's website www.punitcommercials.com

1st Floor, Kerom Plot no A-112 Circle, Road No 22 Wagle Industrial Estate Thane (W) 400604

Phone: 022-25806810 Email: sbi.11697@sbi.co.in OTICE REGARDING POSSESION OF PROPERTIES U/S 13(4) OF SARFAESI ACT 2002

interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property through government authority described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates

| Name of Account / Borrower & address | | Description of the property mortgaged/charged | Date of Demand Notice | Date of Possession | Amount Outstanding |
|--|--|---|-----------------------------|-----------------------|---|
| Pradeep Rayji Patel Flat no 204 on the 2nd floor in B wing in A3 Building Adonia-3 Village Ashane Tal. Karjat Dist Raigad | Pradeep Ravji Patel Flat No B/1002 Beverly Park CHS 10th floor Plot no 20 sector 6 Nerul Navi Mumbai 400706 | Residential Flat No 204 on the 2nd floor in B wing in A3 Building Known as Adonia-3 admeasuring Carpet area of 539.07 sq ft or there about being constructed on the Survey No 61 of village Ashane in the registration District Raigad Registration sub district Karjat with in the dist Raigad. In the name of Pradeep Ravji Patel | 24/07/19 | 27/08/20 | Rs. 17,35,784.98 Rs. Seventeen Lakh Thirty five Thousand seven hundred eighty four and paise ninety eight only |

State Bank of India



(HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT) e-Tender Notice

The Commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites online tender from the firms dealing in the line on Percentage/Item Rate Basis in three packet system for the work detailed below -

| Tender Document No. | Bid No. 7100180612 | |
|---|---|--|
| Wame of Organization | Municipal Corporation of Greater Mumbai | |
| Subject | Supply, installation, testing & commissioning of Vacuum Circuit Breaker with allied works at Bhandur Hill Reservoir II under A.E.(M)W.W.E/S-II. | |
| Cost of Tender | Rs. 2520/- (Rs. 2400/- + 5.0% GST) | |
| Cost of E-Tender (Estimated Cost) | Not applicable for item rate tender | |
| Bid Security Deposit/EMD | Rs. 25,800/- | |
| Date of issue and sale of tender | 28/08/2020 from 11.00 Hrs. | |
| Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit | 10/09/2020 upto 12.00 Hrs. | |
| Submission of Packet A, B & Packet C (Online) | 10/09/2020 upto 16.00 Hrs. | |
| Opening of Packet A | 10/09/2020 after 16.01 Hrs | |
| Opening of Packet B | 10/09/2020 after 16:10 Hrs. | |
| Opening of Packet C | 18/09/2020 After 15: 00 Hrs. | |
| Website | http://portal.mcgm.gov.in | |
| Contact Person | 1. Shri S. V. Baviskar A.E.(M)W.W.E/S 9930264964 2. Shri R. P. Dhanvade (SE) :- 9930260383 | |
| Lddress for communication | Office of - A.E. (Maint.) W.W.E.S., Municipal water works yard, Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086. | |
| Venue for opening of bid | On line in Office of - A.E. (Maint.) W.W.E.S., Municipal water works yard, Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086. | |

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the applications received for above subject without assigning any reason

Executive Engineer

(Head Works) Water Works

PRO/590/ADV/2020-21

Government of Maharashtra Office of the Executive Engineer Electrical Division. P.W.D.,

Phone No. 0253-2578012 E-mail: elnashik.ee@mahapwd.com

2nd Floor, Green Building, P.W.D. Campus, Untawadi Road, Nashik-422 002

E-Tender Notice No. 42 of 2019-20 (Thirdcall)

Executive Engineer. Nashik Electrical Division, P W.D.. Nashik invites E-Tender in "B-1" form from registered contractors as mentioned in Column No. 6. Tender documents may downloaded from Government website http://mahatenders.gov.in Right is reserved to accept or to reject any tender by Executive Engineer, Nashik Electrical Division, PWD, Nashik, Conditional tenders will not be accepted

| Sr. No. | Name of Work | Amount put to Tender | E.M.D. Amt. | Tender Fees | Class of Contractor | Time to complete the work |
|------------|--|----------------------------|----------------|----------------|--|---------------------------------|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 1 | Est. No. 6383 of 2019-20 Part A to J Providing E. I. in newly constructed collector office at Ahmednagar. | | 243400/- | 2240/- | Prime contraction should have Valid Electrical Contractor License issued by I.E. & L Department of Govt. of Maharashtra. Prime Contractor/J.V./M.O.U. Partner should have Valid Fire Fighting License should possess of the categories of (a) Fire Fighting System installation such as hydrants. Sprinklers, Pumping etc. (b) Detection a Fire Suppression system. (c) Passive protection such as cable protection, fire doors etc. issued by Director, Maharashtra Fire Services Mumbai, Government of Maharashtra. 3 Prime Contractor/J.V./M.O U. Partner should have valid Lift contractor license for Manufacturing/installation of more than 1500 lifts per year issued by I.E. & L. Department of Govt. of Maharashtra (Details eligibility criteria in page No. 19) | 300 Days |

| Time Table of Tender | | | | | | |
|----------------------|---|--|--|--|--|--|
| Date & Time | Stage | Date & Time | | | | |
| 28.08.2020 10 A.M. | Bid Opening Date | 04.09.2020 03.05 P.M. | | | | |
| 28.08.2020 10 A.M. | Document Download/Sale End Date | 03.09.2020 03.00 P.M. | | | | |
| | Pre-Bid Meeting | | | | | |
| 28.08.2020 10 A.M. | Bid-Submission End Date | 03.09.2020 03.00 P.M. | | | | |
| | Date & Time 28.08.2020 10 A.M. 28.08.2020 10 A.M. | Date & Time Stage 28.08.2020 10 A.M. Bid Opening Date 28.08.2020 10 A.M. Document Download/Sale End Date Pre-Bid Meeting | | | | |

http://mahatenders.gov.in (If there is any change in the tender notice it will informed on the website)

Office of the Executive Engineer, Nashik Electrical Division. P.W.D.. Nashik Office notice board.

Nashik Electrical Division, P.W.D. 2nd Floor, Green Building, P.W.D. Campus,

DGIPR/2020-21/597

Sd/ **Executive Engineer** Nashik Elect, Divn. PW.D., Nashik

Detailed information about E-tender is available on following website

O.W. No.EEN/E-Tender/230/2020 Office of the Executive Engineer

In case of any query in connection with the e-voting facility or attending the AGM through VC/QAVM facility, the Shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs available on https://instameet.linkintime.co.in/ and https://instavote.linkintime.co.in/ or you can write an email to insta.vote@linkintime.co.in or Call us: - Tel: (022-49186175) For, The Victoria Mills Limite Untawadi Road, Nashik-422 002 Nikunj Kan Date: 27.08.2020 Company Secretary

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security

Total income from operations (net

(before tax, Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period
(Comprising profit for the period after tax and other

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in

Earnings Per Share (before and after extraordinary items

(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

Net Profit / (Loss) for the period

Comprehensive Income aftertax)

the Balance Sheet of Previous year)

Equity Share Capital

Place : Mumbai Date : 28th August, 2020

(Face value Rs. 10/- each)

Date : 28.08.2020 Place : Thane

जाहीर नोटीस सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मीजे कौलार खुर्द, ता. वसई, जि. पालघर, येथील स. नं. ६२/३/१, क्षेत्र ०-१३-२० हे.आर.प्र. पो.ख. ०-०३-० हे.आर.प्र., एकूण क्षेत्र ०–१६–१० हे.आर.प्र. यापैकी ०–०५–०० हे आर. प्र. या श्री. सुरेश मनवेल घोन्सालवीस व सौ. नमिता अजय कोरीया यांच्या मालकीच्या क्षेत्रापैकी ०-०२-३० हे.आर.प्र. एवढे क्षेत्र तसेच सर्व्हें नंबर ६२/३/२/१अ, क्षेत्र ०-३१-१० हे.आर.प्र., पो.ख. ०-११-२० हेआर. प्र., एकूण ०–४२–३० यापैकी श्री. सुरेश मनवेल घोन्सालवीस यांच्या मालकीच्या ०-०५-७५ हे.आर.प्र. या क्षेत्रापैकी ०--०३--७० हे.आर.प्र. एवढे क्षेत्र म्हणजेच एक्ण ०–०६–० हे.आर.प्र. एवडे क्षेत्र श्री सुरेश मनवेल घोन्सालवीस व सौ. नमिता अजय कोरीया यांनी आमचे अशिल यांस कायमस्वरूपी विकत देण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, गहाण इ. असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द ज्ञाल्यापासून १४ दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या ००४, प्रविण पॅलेस, दिन दयाळ नगर, वसई रोड प., जि. पालघर–४०१ २०२ हया पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह कळवावे अन्यथा कुणाचाही वारसाहक्क अधिकार, हितसंबंध, दावा, गहाण इ. नाही असे समजुन व्यवहार पुरा केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी

दिनांक : २८/०८/२०२० श्री. पराग पिंपळे खरेदीदारांचे वकील

PUBLIC NOTICE Public at large are informed my

clients, Aaja Hotel Privaté Limited (AHPL) Private Ltd. Co. incorporated under the Companies Act, 1956 had purchased flat no.701 in Sankalp C.H.S.Ltd. described in the Schedule hereunder written (Premises-I) from the Developer M/s.Kosmos Developers,by registered Agreement for Sale for sale price paid as also purchased flat no.B/201,in Khandwala Shopping Centre C.H.S.Ltd. described in the Schedule hereunder written (Premises-II) from Owners Ketan R.Karodia & Manish Sumatilal Mehta by registered Sale deed 1-9-2009 for sale price paid. My clients as Owners of Premises I & Premises II never authorised any one whosoever interalia to dispose off and/or deal with or create third party/ies interest in any way or manner whatsoever including transaction/s of Sale, lease, leave & licence, paying guest & caretaker and consequent thereupon all person/s, privy to & acting in connivance still if unauthorizedly deal with and/or enter into & execute any transaction of any nature whatsoever in respect of the Premises I & II or any part thereof then the same shall be not only be a commission of unauthorized act being void ab initio, bad in law,nullity, not binding and unenforceable against AHPL and its Premises, but would also entail legal action/s for civil and criminal cause of action arising therefrom against all person/s overtly or covertly privy to commission of unauthorised act/s & offence/s, which if adopted than the same shall entirely be at his/her/their own risks, as to all its costs and consequences, arising therefrom. SCHEDULE OF SAID FLATS

[PREMISES I] Flat no.701 with allotted shares in/of the Sankalp Cooperative Housing Society limited, situate at Pushpa park road no.2, Malad [E], Mumbai-97,on F.P.no.35, C.T.S.no.150, 150/1 to 16, Revenue village: Kurar, Taluka: Borivali, M.S.D.

[PREMISES-II] Flat no.B/201,adm.654 sq.ft built up area,2nd floor,Khandwala Shopping Center Cooperative Housing Society Limited, Daftary road Malad[E], Mumbai-97, C.T.S.no.273, Village:Malad [E] Taluka:Borivali &5 fully paid shares of Rs.50/-each distinctive nos.111 to 115 held vide share certificate no.23.

Dated this 28th day of August, 2020

Mr.Anupam R.Sharma Advocate

AAJA HOTEL PRIVATE LIMITED address flat no.202,2nd floor, Tipco Raheja Heights CHS Ltd, Rani Sati Marg, Malad (E), Mumbai-97 M:9967364504 Email:advanupam65@gmail.com

जाहीर नोटीस

शाह (ज्यास यानंतर जमीन मालक लिहले आहे) यांनी माझे अशील श्री अंकित अशोक ओस्तवाल यांना असे सांगीतले की, ते गाँव मौजे वेलजी, तालुका तलासरी जिल्हा पालघर येथील सर्वे नंबर 07. हिस्सा नंबर 02. क्षेत्र 13115 चौ. मीटर ह्या जमीनीचे (ज्यास यानंतर सदर जमीन लिहले आहे) मालक असून सदर जमीन त्यांचे ताव्यात अहो. माझे अशील यांनी सदर जमीन जमीन मालक यांचे कड़न विकत घेण्यासाठी व जमीन मालक यांनी सदर जमीन माझे अशील यांना विक्री करण्याबाबत माझे अशील व जमान मालक यांचे मध्ये वाटाघाटी व बोलणी चालु आहे.

सदर जमीनीवर कोणाचाही हक्क, गहान, तारण, बक्षीस, कुळ, वारस हक्क, विश्वस्त, देखभाल, लीज, वहिवाट, पोटगी, ताबा, साठेकरार, विकास करार, खरेदीखत, रस्ता, वा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध अधिकार वा दावा असल्यास त्यांनी ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसाचे आत सर्व पुराव्यानिशी E 001, बरखा, वसंत नगरी सेक्टर 3 को. ऑप. हाऊसिंग सोसायटी ली., ग्राऊंड जवळ, वसंत नगरी, वसई (पूर्व) जिल्ह पालघर 401208 येथे सर्व कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे, अन्यथा सदर जमीनी वर इतर कुणाचाही हक्क, ताबा वा अधिकार नाही वा असल्यास सोड्न दिला असे समजून माझे अशील सदर जमीन ही जमीन मालक यांचे पासून विकत घेतील याची नोंद असावी. केवळ कागदोपत्री गुराव्यासह आलेल्या हरकतीचाच विचार करण्यात अँड. विवेक एन. भृतडा

दिनांक : 28/8/2020 (खरेदीदाराचे)

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे याखालील लिखित परिशिष्टामधील अधिक स्वरुपात वर्णन केलेले आणि दी इम्पेरियल, एम. पी. मिल कंपाऊंड, बी. नकाशे मार्ग, ताडदेव, मुंबई-४०० ०३४ च्या दक्षिण टॉवर मधील ३९ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३९०२ (सदर परिसर) धारक रहिवासी अपार्टमेंटच्या संदर्भात हरिष किरीटभाई शेठ आणि उर्जा हर्षल शाह यांच्या हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाची तपासणी करीत आहेत

सर्व व्यक्तींना सदर परिसर किंवा कोणत्याही भागामध्ये किंवा विरोधात कोणताही हक, नामाधिकार, शेअर, दावा किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, धारणाधिकार, प्रभार, गहाण (न्याय किंवा अन्य काही), बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्र, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडपट्टा, अभिस्तांतरण, कुळवहिवाट, परवाना, भागीदारी विलेख. प्रभार. धारणाधिकार. स्विधाधिकार, विभागणी, कर्ज, कोणत्याही कराराच्या आधारे किंवा विलेख जप्ती, न्यायालयाद्वारे मंजूर आदेश, हकूम किंवा पुरस्कार, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक अधिकार किंवा लवाद किंवा नामाधिकार विलेखाचा कब्जा/भरणा किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित कागदोपत्री प्राव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते सर्व इच्छा आणि हेतूनुसार त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले

वरील उल्लेखित परिशिष्ट

दी इम्पेरियल कॉडोमिनियम द्वारे जारी दिनांक २ एप्रिल, २०१३ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. १९१ धारक रु. १०० चे १ (एक) पूर्ण भरणा शेअर आणि मलबार आणि कम्बाला हिल विभागाच्या सी. एस. क्र. ७२५ (भा.) आणि १/७२५ धारक जिमनीच्या सर्व भाग आणि विभागावर उभी आणि एम. पी. मिल कम्पाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव, मुंबई-४०० ०३४ येथे असलेल्या, वसलेल्या आणि स्थित सदर बिल्डींगच्या लेव्हल ३ वरील वापरात असलेले ३ (तीन) कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. ९३, ९४ आणि ९५ च्या सह दी इम्पेरियल अशा ज्ञात बिल्डींगच्या दक्षिण टॉवर मधील ३९ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३९०२, मोजमापित अंदाजे २,०५५.५७ चौ.फू. (संलग्नित

१९०.९७ चौ. मीटर्स). दिनांक : २८ ऑगस्ट, २०२०

नेहा सेहगल मिरचंदानी भागीदार युनिव्हर्सल लिगल १६१/१६२-ए, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ संपर्क क्र. +९१-२२-२८२४२९२/ 83/88

जाहीर नोटीस

जिल्हा उपनिबंधक, सहकारीसंस्था, रायगड - अलिबाग यांचे कार्यालय शुक्रतारा बिल्डींग, तळमजला सतकार प्रेस समोर, पो.ता.अलिबाग,जि. रायगड दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०१३ ई-मेल ddr_rgd@rediffmail.com महाराष्ट्र मालकौ हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे.त्याची विक्री व्यवस्थापन हस्तांतरेण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ याच्या कलम ११ पोटकलम (३) अन्वये अर्जदाराच्या नावे एकतुर्फी मानीव अभिहस्तांतरुण) अंजली प्लाझा सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. पनवेल,

(अंतिम भूखंड क्र. २०५/७०) पनवेल,ता.पनवेल,जि.रायगड मालमतेचे मानिव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेंयंस बाबत) जाहीर नोटीस. १) श्री.अनंत गोपळ गोखले,हरिहर अपा. ३ रा मृजला,१३४ गावभाग सांगली, २) डॉ.वसंतराव रामचंद्र पाटील, रा साधना बंगला प्लॉट नं. ६२ मिडल क्लास होसीग सोसा.लि.पनवेल. ३)श्री.चंद्रकला अशोक बांठीया, रा. बांठीया प्रिंटींग प्रेस्,९०३. म. गांधी रोड. पनवेल. जि.रायगड. ४) चिटणीस, प्लॉट नं. ९२. मिंडल क्लास हौसीग सोसा.लि.पनवेल.जि.रायगड. यांना जाहीर नोटीसीने कळविण्यांत येते की, आमचे कार्यालयात महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत(मोफा) अधिनियम १९६३ च्याकलम ११ अन्वये खालील मालमत्तेचे मानिव अभिहस्तांतरण करुन मिळणेबाबत अर्ज केलाआहे. सर्व संबंधीतांना आपले म्हणणे सादर करणेसाठी संधी

मिळावी म्हणून दिनांक-०८/०९/२०२० रोजी दु. १२.२५ वाजताओंतेम सुनावणी निश्चित केली आहे. मालमत्तेचे वर्णन - फायनल प्लॉट क्रमांक २०५/७०.(प्लॉट नं. ६२, मिडल क्लास हीसींग सोसा.लि. अंतर्गत) क्षेत्रफळ १३९३.८० चीरस मिटर, मौजे पनवेल ता पनवेल जि रायगड वरील मिळकती बाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी प्रस्तावीत कार्यवाहीबाबत त्यांचे म्हणणे दिनांक.०८/०९/२०२० पूर्वी या कार्यालयात दाखल करावे. तसेच निश्चित दिवशी व वेळी सुनावणीस

हजर रहावे अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यांत

येईल याची कृपया नोंद घ्यावी. अलिबाग, दिनांक : १८/०८/२०२० (गोपाळ मावळे) सक्षम प्राधिकारी, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रायगड-अलिबाग



ॲक्सिस बँक लिमिटेड (सीआयएन: एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९)

स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालय, ''ॲक्सिस हाऊस''. सी-२. वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५. दर. : + ९१–२२ २४२५२५२५ www.axisbank.com

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार म्हणजेच मे. इंडस ट्रेडिंग आणि हमीदार म्हणजे प्रदीप कुकरेजा, मोनिषा कुकरेजा आणि जयदेव कुकरेजा आणि तसेच ॲक्सिस बँक लि. म्हणजेच तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचे मालक यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा ॲक्सिस बँक लि. म्हणजेच तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार म्हणून मे. इंडस ट्रेडिंग आणि हमीदार/गहाणदार म्हणून प्रदीप कुकरेजा, मोनिषा कुकरेजा आणि जयदेव कुकरेजा यांचेकडून ॲक्सिस बँक लिमिटेडला थकीत ३०/०६/२०१७ रोजीस रु. १२,५४,७०,००४/- (रुपये बारा कोटी चौपन्न लाख सत्तर हजार चार मात्र) अधिक ०१/०७/२०१७ पासून सांपार्श्विक दराने पुढील व्याजाच्या वसुलीसाठी २५ सप्टेंबर, २०२० रोजी 'जे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकण्यात

मिळकतीचे वर्णन : इंडस ट्रेडिंग च्या नावामधील प्लॉट क्र. ५५-बी, सिनेमा रोड, धोबी तलाव, मुंबई-४०००२० वर उभी रामनाम मेन्शन (अनिल चेंबर्स असे पूर्वी ज्ञात) अशा ज्ञात बिल्डिंगीच्या तळमजल्यावरील दुकान क्र. १ आणि २ येथे स्थित मिळकत, चटई क्षेत्र ६२२.५५ चौरस फूट म्हणजेच ५७.८५ चौरस मीटर्स आणि बिल्डअप क्षेत्र ७४७.०६ चौरस फूट म्हणजेच ६९.४२ चौरस मीटर्स आणि लोफ्ट चटई क्षेत्र २७९.०८ चौरस फूट आणि बिल्टअप क्षेत्र ३३४.८९ चौरस फूट म्हणजेच ३१.१२ चौरस मीटर्स. फोर्ट विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. १८३९ आणि १८४० धारक मुंबई शहर आणि उपनगराच्या जिल्हा आणि नोंदणीकृत उप-जिल्हा.

राखीव किंमत : रु. ३,४३,००,०००/- (रुपये तीन कोटी त्रेचाळीस लाख मात्र) इसारा अनामत रक्कम (इअर) : रु. ३४,३०,०००/- (रुपये चौतीस लाख तीस हजार मात्र)

लिलावाची आयडी : २१२०६१

येईल. राखीव किंमत खालीलप्रमाणे;इ

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया दिलेली लिंक https://www.axisbank. com/auctionnotices आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. (वरील नमूद

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२० ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लिमिटेड

ठाणे

मे. मोहन लंच होम, एफ एल-३ क्र, ५७४, शॉप नं.९, शिवडी(प), मुंबई-४०००१५ या अनुज्ञप्तीमधून के. पद्मनाभ शेट्टी यांचे नाव कमी करून श्री मनोहर पी. शेट्टी यांचे नाव समाबिष्ट करावयाचे असल्याने सदर प्रकरणावर त्यांच्या कुटुंवातील कोणचा आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहिरात नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासुन (१५) दिवसाचे आत मा अधीक्षक, राज्य उप्तादन शुरुक, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला शहीद भगतसिंग

जर का बरील मुदतीत याबावत कोणाचाही लेखी आक्षेप आला नाही तरी सदर अनुज्ञप्तामधून दिवंगत अनुज्ञप्तीधारक श्री. पद्मनाभ शेट्टी यांचे नाव कमी करून श्री मनोहर पी. शेट्टी यांचे

तारीख: 28/08/2020

बंधनकारक असणार नाहीत.

दिनांक २८ ऑगस्ट, २०२०

ठिकाण: मुंबई

(सी.बी. राजपूत) अधीक्षक, राज्य उपादक शुरुक, मुंबई शहर

सदर मिळकत असा उल्लेख) च्या संदर्भामधील नामाधिकार तपासत आहोत. कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत आणि/किंवा कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा किंवा हक जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, कुळविहवाट, बक्षीस, सदस्य कब्जा किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्याचे/तिचे/त्यांचे शेअर किंवा दावा जर असल्यास, सर्वे पूरक कागदपत्रासह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय कोणताही व्यवहार/हस्तांतरण केले

वरील उल्लेखित परिशिष्ट:

नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमधील गाव गोराई, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या त्यावरील उभ्या बांधकामासह सीटीएस क्र. २० मोजमापित ७ १/२ गुंठाजला जोडलेल्या सर्व्हे क्र. ४८ हिस्सा क्र. ५ धारक दगडी भिंत सिमासह चांगली स्रक्षित

> प्रस्तावित खरेदीदाराकरीता वकील धिरज जैन-व्यवस्थापकीय भागिदार

डी.एम. असोशिएटस, १०७, १ला मजला, विकास बिल्डिंग, ११, एनजीएन वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

१२ ऑगस्ट, २०२० दिनांकित जाहिरातीकरिता ह्या दुरुस्तीद्वारे एम्को लिमिटेड स्वारस्याची अभिव्यक्ती सादर करण्यासाठीच्या तारखेत मुदतवाढ

इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड २०१६च्या तरतुर्दींनुसार एम्को लिमिटेडसाठी निराकरण योजना सादर करण्यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती ('इओआय') निमंत्रित करणारी फायनान्शिअल एक्सप्रेस, नवशक्ति (मुंबई आवृत्ती), लोकसत्ता (औरंगाबाद आवृत्ती) आणि जनसत्ता (दिल्ली व चंदिगढ आवृत्ती) मध्ये एम्को लिमिटेडच्या निराकरण व्यावसायिकांनी प्रकाशित केलेल्या दिनांक १२ ऑगस्ट, २०२० च्या जाहिरातीच्या ('जाहीरात') संदर्भात याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, ईमोआय सादर करण्यासाठीची अंतिम तारीख ०२ सप्टेंबर, २०२० पर्यंत वाढवली आहे. जाहिरातीच्या इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणतेही बदल नाहीत. जाहिरात ही दुरुस्ती आणि ईओआय सादर करण्यासाठीची प्रक्रिया हे ईओआय प्रक्रिया दस्तावेजाच्या शर्तीअधीन आहेत, जे www.emco.co.in वर उपलब्ध आहेत किंवा PREMCO@bdo.in वरून ई-मेलने मिळवता येतील.

कृपया एम्को लिमिटेडच्या वेबसाईटवर www.emco.co.in ह्या दुरुस्तीच्या अनुषंगाने अद्ययावत फॉर्म जी (स्वारस्याच्या अभिव्यक्ती साठी निमंत्रण) आणि ईओआय प्रक्रिया पहावी.

सही / –

एम्को लिमिटेडच्या सीआयआरपी च्या प्रकरणातील निराकरण व्यावयासिक पत्रव्यवहारासाठी ई-मेल ॲडेस PREMCO@bdo.in

गयबीबीआय नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००७७/२०१७-१८/१०१६२ आयबीबीआय नोंदणी ई-मेल : sundarshbhat@bdo.in

आयबीआय नोंदणी पत्ताः बीडीओ रिस्ट्रक्चरिंग ॲडव्हायजरी एलएलपी, लेव्हल ९, दी रुबी, नॉर्थ वेस्ट विंग,

दू : २४९७११९२/९३, फॅक्स : २४९७११९४ ईमेल : vicmill2013@gmail.com, वेब : www.victoriamills.in

वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यांत येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') (ह्यानंतर उल्लेख ''इलेक्ट्रॉनिक माध्यम'') मार्फत

सभासदांना एजीएमची सूचना आणि ई–व्होटींग प्रक्रियेसह आर्थिक वर्ष २०१९–२० साठी कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीचे रजिस्ट्रार ॲंड ट्रान्स्फर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे उपलब्ध

होते त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल पाठवला आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत. त्यांच्या साठी त्यांचे ई-मेल आयडी नोंदवण्यासाठीर्च

प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स

कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० पासून मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील. एजीएमने मंजुरी दिल्यास ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशाकरिता सभासदांर्च हक्कदारी ठरविण्यासाठी 'रेकॉर्ड डेट' म्हणून कंपनीने सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० ही तारीख निश्चित केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना कंपनी

रिमोट ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. मतदानाची (''ई-व्होटींग'') सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली आहे जी कंपनीची वेबसाईट तततत आणि स्टॉक www.victoriamills.in आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com येथे उपलब्ध आहे.

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० ह्या कट–ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद (''पात्र सभासद'') कंपनीच्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या सर्व कामकाजासाठी रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग सुविधा वापरून मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरू शकतात. रिमोट ई-व्होटींगची सुरुवात शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. १०.०० (भाप्रवे) होईल. रिमोट ई-व्होटींगर्च समाप्ती सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा (भाप्रवे) होईल.

ई–व्होटींग सुविधा किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर होण्याच्या संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भागधारक https://instameet.linkintime.co.in/ आणि https://instavote.linkintime.co.in/ क उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) पाह् शकतात किंवा तुम्ही insta.vote@linkintime.co.in वर एक ई–मेल लिह् शकतात किंवा आम्हाला द् ः (०२२–४९१८६१७५) वर कॉल करू शकतात.

> दी व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेड साठी सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : २८ ऑगस्ट, २०२०

निकुंज कानाबार कंपनी सेक्रेटरी

State Bank of India

एसएआरबी, ठाणे (११६९७)

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतृदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सुचना. कर्जदार आणि हमीदार आणि तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकत अधिकारी म्हणून खालील वर्णन स्थावर गहाण/प्रभारित मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे. त्याची विक्री ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे **तत्त्वाने'' १५.०९.२०२०** रोजी करण्यात येणार आहे.

| ामळकाता क्रा. | त्राविष्ठुत आव | काऱ्याच गाव | माजाइल फ्रा. |
|--|-----------------------------|----------------------------|---|
| 8 | श्री. एन एम | सुर्यवंशी | ९००४११८७७० |
| कर्जदार/ (रां)चे नाव | हमीदारांचे नाव | | च्या वसुलीसाठी मिळकत वेकली जाणार आहे ती थकबाकी रक्कम |
| मे. ओम सारीज (प्रोप्रा श्री. ओमप्रकाश घिसारामजी सिर्वी) | श्री. पोमरन के. चौधरी | बेचाळीस हजार १८.०९.२००१ | ४.०० (रुपये चौऱ्याण्णव लाख आठशे चौऱ्याऐंशी मात्र) ४ रोजीस थकबाकी अधिक अंतिम यंत १९.०९.२०१४ पासून त्यावरील प्राणि इतर प्रभार |

मिळकत क्र. १- फ्लॅट क्र ३, विं क्र. ९, इमा. क्र. ८, आनंद पार्क सीएचएस लि. सर्व्हे क्र. १५७ (न्यु) गाव, आचोळे, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जि. पालघर, ४०१२०९, क्षेत्र ४६० चौ. फू. बिल्ट अप, ४२.७५ चौ. मीटर्सशी संलंग्न, मिळकत यांच्या नावे:-श्री. ओमप्रकाश घिसारामजी सिर्वी

राखीव किंमत : रु.= १७,३४,०००.००

कब्जाची स्थिती: प्रत्यक्ष

इअर रु. १,७३,४००.०० इसारा अनामत रक्कम (ईएमडी): - १०% चे राखीव किंमत ,

आणि वेळ - १४.०९.२०२० रोजी किंवा पूर्वी. सायं. ५.०० पर्यंत.

मिळकर्तींच्या निरीक्षणाचा दिनांक आणि वेळ : ०८.०९.२०२० स. ११.०० ते दु. १.०० पर्यंत

द. १२.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह

विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पुरविलेल्या तारण धनकोंच्या वेबसाईटचा संदर्भ घ्यावा.

1. https://www.sbi.co.in दिनांकः २७.०८.२०२०

🗣 नागपुर नागरिक सहकारी बैंक लि.

(मिल्टिस्टेट शेड्युल्ड बैंक) मुख्य कार्यालय :- ७९, डॉ. आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर - ८

सभासदांचा E-Mail-ID तसेच मोबाईल नं. बँकेला सादर करण्यासंबंधीची सूचना (केवळ सभासदांकरीता)

कोविड-19 या वैश्विक संक्रमणामुळे बँकेची 58 वीं वार्षिक सर्वसाधारण सभा ही आभासी पध्वतीने (Video Conferencing) संपन्न करण्याचे संचालक मंडळ सभेत पारीत प्रस्तावानुसार निश्चित झाले आहे.

बैकेच्या सर्व सभासदांना या प्रस्तावित आभासी सभेची पूर्वसूचना निर्धारित कायद्याच्या अंतर्गत इमेल / एसएमएस द्वारा पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी बॅकेच्या सर्व अंशधारी सभासदांचे वैयक्तिक विवरण (जसे की, सभासदाचे नाव, सभासद क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी) बैंकेजवळ असणे अत्यावश्यक आहे. तेव्हा आपणास विनंती आहे की, या जाहिरात प्रकाशन तारखेपासून 10 दिवसाचे आत आपले उपरोक्त विवरण बॅकेच्या 7774075820 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअप / मॅसेज पाठवून किंवा agm2020@nnsbank.com या मेल आयडीवर किंवा प्रधान कार्यालयातील शेअर विभागात प्रत्यक्ष सादर करावे.

बॅकेकडे उपरोक्त विवरण सादर केल्याशिवाय सभासदांना या आभासी समेत सहभागी होता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

दि. 28/08/2020

सुभाष वा. गोडबोले (मुख्य कार्यकारी अधिकारी)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. RANGANATHAN SRIKRISHNAN has agreed to sell the residential Flat No. 9 admeasuring 540 sq. ft. Carpet on the 2nd Floor, of Chembur Amar Kutir Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 64, Pestom Sagar, Chembur, Mumbai- 400 089 (hereinafter referred to as the "Said Flat) in the Registration District and Sub-District of Mumbai, bearing C. T. S. No. 90, of Village Borla, Taluka Kurla free from all encumbrances. His father died on 14/6/1998 and mother on 26/10/2014. The will written and registered by his mother is dated 10/10/2008 and according to the will, all the ownership of above mention property belongs to Mr. RANGANATHAN SRIKRISHNAN. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, within fourteen days on below mentioned contact number from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived

Date: 28/8/2020 Mr. Mangesh Malekar Place: Mumbai 9821750729

हॉकोप्लास्ट इन्व्हेस्टमेंटस् ॲण्ड ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणी कार्या. : मॉल ऑफिस, २ रा मजला, मेट्रो जंक्शन मॉल ऑफ वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि., नेतिवली, कल्याण (पू.), ठाणे ४२१३०६. फोन क्र.: ०२२-२२८३७६५८ फॅक्स क्र.: ०२२-२२८७३१७६ सीआयएन क्र.: यु५१९००एमएच१९९९पीएलसी११८१९२ ईमेल आयडी: ho@hawcoindia.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची २१ वी वार्षिक सर्वसाथारण सभा (एजीएम) ही दिनांक २० जुलै, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. क्लब हाऊस, रिसिडेन्सी गेट, टॉवर-ए च्या पुढे, मेट्रो जंक्शन मॉल ऑफ वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि. जवळ, नेतिवली, कल्याण (पू.)- ४२१३०६ येथे घेण्यात येणार आहे.

एमसीए परिपत्रकांचे अनुपालन करून एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल हा १४.०८.२०२० रोजीस कंपनी/डिपॉझिटरीज/आरटीएकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. सभासद https://linkintime.co.in/ email reg/email_register.html येथे आरटीए कडे त्यांचे ईमेल पत्ते आणि बँक तपशिल अपडेट करु शकतात. कंपनीने सूचनेत नमुद केलेल्पा सर्व ठरावांवर इलेक्ट्रोंनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना प्रविली आहे.

ए. रिमोट ई- मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ

१८ सप्टेंबर, २०२० (स. ९.०० भाप्रवे) बी. रिमोट ई- मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ २१ सप्टेंबर, २०२० (सायं. ५.०० भाप्रवे)*

सी. कट ऑफ तारीख

१६ सप्टेंबर, २०२० * रिमोट ई-मतदानाला सायं, ५,०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही. डी, कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद रिमोट ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएममध्ये बॅलट पेपर मार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. ई. ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे, ते सभेला हजर राहु शकतात, परंतु पुन्हा

त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. एफ. वित्तीय वर्ष २०१९-२०२० चा कंपनीचा वार्षिक अहवाल त्यासोबत एजीएम सूचना समाविष्ट रिमोट ई-

मतदानाची प्रक्रिया एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. जी. ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आहेत किंवा कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनी/ डिपोंझिटरीज/आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत किंवा कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीने इलेक्ट्रॉनिकली वार्षिक अहवाल पाठविल्पानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत ते evoting@nsdi.co.in येथे विनंती पाठवुन एनएसढीएल कडुन रिमोट ई-मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात.

रिमोट ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद सामान्य प्रश्नांचा संदर्भ घेवु शकतात आणि रिमोटई-मतदान युद्धर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल पाठवावा. सभासद evoting@nsdl.co.in किंवा ०२२-२४९९४५४५ येथे श्रीम, पल्लवी म्हात्रे, मॅनेजर यांना सुध्दा संपर्क करु शकतात, त्या सुध्दा रिमोट ई-मतदानाशी संबंधित तक्रारी सोडवतील.

企配置 Ratings केअर रेटिंग्स लिमिटेड

(सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, गोदरेज कोलिसियम, सोमय्या हॉस्पिटल रोड, ऑफ

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, शीव (पूर्व), मुंबई- ४०००२२. समभागधारकांना सूचना

कंपनीच्या समभागांचे आयईपीएफ ऑथोरिटीकडे हस्तांतरण याद्वारे सूचना देण्यात येत आहे की केअर रेटिंग्स लिमिटेड (कंपनी) आपल्या ५ (पाच)

समभागधारकांनी धारण केलेल्या प्रत्येकी १०/- रूपयांच्या (१० रूपये फक्त) १०० (शंभर) समभाग कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (६), सोबत वाचावे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (खाते, लेखा, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ (नियम) दुरूस्ती केल्याप्रमाणेच्या अनुषंगाने इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे हस्तांतरण करणार आहे. सदर समभाग आर्थिक वर्ष २०१३-१४ साठीया दावा न केलेल्या लाभांशाशी संबंधित असून संबंधित समभागधारकांनी सात सलग वर्षे लाभांशावर दावा सांगितलेला नाही.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, नियमांनुसार निबंधक आणि हस्तांतरण एजंट (आरटीए) म्हणजे केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी संबंधित समभागधारकांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर/ कंपनीचे आरटीए यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इमेलवर नियमांनुसार दिलेल्या कालावधीनुसार आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे हस्तांतरित करणे प्रस्तावित असलेल्या समभागांचे तपशील देण्यासाठी संवाद साधला आहे. त्याशिवाय, संबंधित समभागधारकांना आपल्या सहीने पत्र आणि त्यासोबत पॅनकार्डची स्व-साक्षांकित प्रत आमचे आरटीए, कार्वी सेलेनियम, टॉवर-बी, प्लॉट नंबर ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, गचिबावली, नानाक्रमगुडा, श्रीरंगमपल्ली, हैदराबाद-५०००३२ या पत्त्यावर २८ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवून असा प्रदान न केलेला/ दावा न केलेला लाभांश दावा करण्याची आणकी एक संधी देण्यात येत आहे. संबंधित समभागधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की, कंपनीला २८ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी सदर नियमांमध्ये नमूद केलेल्या तरतुर्दीनुसार अशा समभागांच्या हस्तांतरणासाठी योग्य ती पावले उचलू शकेल.

संबंधित समभागधारकांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की, समभाग आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटमध्ये हस्तांतरित केल्यावर ते सदर समभाग आयईपीएफकडून दावा न केलेल्या लाभांशासह परत दावा करू शकतात आणि त्याचे तपशील www.iepf.gov.in येथे उपलब्ध आहेत. समभागधारकांचे तपशील आणि हस्तांतरणासाठी देय असलेले समभाग कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.carerating.com येथे इन्व्हेस्टर्स सेक्शनखाली अपलोड केलेले आहे.

पुढील माहितीसाठी संबंधित समभागधारकांना कंपनीच्या आयईपीएफसाठी सचिवालय विभाग/ केंद्रीय अधिकाऱ्यांशी खालील पत्त्यावर संपर्क साधता येईलः केअर रेटिंग्स लिमिटेड, गोदरेज कोलिसियम, ४था मजला, सोमय्या हॉस्पिटल रोड, ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, शीव (पूर्व), मुंबई, एमएच- ४०००२२. दूरध्वनीः ०२२-६७५४३४५६. केअर रेटिंग्स लिमिटेडसाठी

िदिनांकः ८ ऑगस्ट २०२०

कार्यकारी संचालक आणि कंपनी सचिव

नवीन कुमार जैन

सही/-

जाहीर नोटीस

जिल्हा उपनिबंधक, सहकारीसंस्था, रायगड - अलिबाग यांचे कार्यालय शुक्रतारा बिल्डींग, तळमजला सतकार प्रेस समोर, पो.ता.अलिबाग,जि. रायगङ

दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०१३ ई-मेल ddr rgd@rediffmail.com. (महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे,त्याची विक्री व्यवस्थापन हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ याच्या कलम ११ पोटकलम (३) अन्वये अर्जदाराच्या नावे एकतर्फी मानीव अभिहस्तांतरण) रचना रसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.पनवेल.ता.पनवेल,जि.रायगड

मालमत्तेचे मानिव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेंयंस बाबत) जाहीर नोटीस. श्री. जयंत दत्तात्रय आजगावकर रा. जी. ००३, गिरीजा बी को.ऑप. होसिंग सोसा.लि.सामंतवाडी. महात्मा फुले इनोपाडा ठाणे (प) २) श्री. नितिन श्रीपाद आजगावकर रा एम १००३ जस्मिन जलवायु फेज-१ सेक्टर -२०, खारघर, नवीमंबई ४०००९८३) श्री. रविंद्र श्रीपाद आजगावकर रा ब्लॉक नं डी-६१५ गोराई बीएसइएस फ्रेन्डस को ऑप. ही. सोसा. ५८९ गोराई, बोरीवली (प) मुंबई, ४) श्री.शरद रामचंद्र पटवर्धन रा ब्लॉक नं जी-२,शुभारंभ को ऑप. हौसोसालिफेज नं.२. बिल्डींग ए-१ टिकोजीनी वाडी रोड, मानपाडाठाणे, (५) ५) अशोक विनायक पटवर्धन

रा ३५/५५ रुम नं ६४. ३ रा मजला स्वामी सुर्फनगर, बंडु गोखले प्रथगिरगाव मुंबई६) श्रीमधुकर सिताराम प्रटक्षन रा. जीवनजी महाराज बाळ, बंडु गोखले पथ्गिरगांव मुंबई, ७) श्रीजयंत कृष्णाजी पटवर्धन, रा.सदाशिव पेठ,टिळक रोड पुणे ४११०३०. ८) श्री. सहास यशकंत पटवर्धन रा. ६०१ सफायर कनोजा हायस्कूलपुद्धे महाकाली केव्हज, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००९३ ९)श्रीमाधव चिंतामण पटवर्धन रा बी.९ स्वानंद को ऑप ही सोसा गोखलेरोड. नवपाडा, ठाणे (पे) ४००६०१, १०) श्री. विनायक देबिसिंग परदेशी. रा सी-००३, रचना रसिडेन्सी, को.ऑप. ही.सोसा ि. पनवेल, टिळकरोड,सावरकर चौक, पनवेल,तापनवेल, ११) श्रीआनंद देबिसिंग परदेशी रा. ८/७१ बीडीटी चाळ हुतात्मा मैदानासमोर, नापगाय, दादर मुंबई, १२) रचना कन्स्ट्रबशन तर्फे मालक श्री गोविंद

शामजी पटेल: रा. ३ श्रिगारपुरे अपार्टमेंट्स शिवाजी रॉ.ड. पनवेल, जि.रायगडे, यांना जाहीर नोटीसीने कळविण्यांत येते की. आमचे कार्यालयात महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत(मोफा) अधिनियम १९६३ च्याकलम ११ अन्वये खालील मालमतेचे मानिव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबत अर्ज केलाआहे. सर्व संबंधीतांना आपले म्हणणे सादर करणेसाठी संधी मिळावी म्हणून दिनांक - ०८/०९/९०२० रोजी दु, १२,१५ वाजता ऑतेम सुनावणी निश्चित केली आहे.

मालमत्तेचे वर्णन भूखंड क्रमांक ५८९ क्षेत्रफळॅ ९२.० चौ.मिट. भूखंड क्रमांक ५९०/१ क्षेत्रफळ ७६१ चौ.मिट. भूखंड क्रमांक ५९०/ए क्षेत्रफळ १०१२ चौमिटर भूखंड क्रमांक ५९०/बी. क्षेत्रफळ १०२० चौमिटर, भूखंड क्रमांक ५९०/सी. क्षेत्रफळ १०२.० चौ.मिटर, भूखंड क्रमांक ५९०/डी. क्षेत्रफळ २०.१ चौ.मिटर, भूखंड क्रमांक ५९१ क्षेत्रफळ २९१० चौ.मिट. भखंड क्रमांक ५९२ क्षेत्रफळ ३०१ चौ.मिट. व भखंड क्रमांक ५९२/१ क्षेत्रफळ 30१ चौ मिट एकत्रीत क्षेत्रफळ ८४४.६ चौ.मिटर, मोजे पनवेल ता.पनवेल जि.रायगड ारील मिळकती बाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी प्रस्तावीत कार्यवाहीबाबत त्यांचे म्हणणे

हजर रहावे अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. अलिबाग, दिनांक : १८/०८/२०२० (गोपाळ मावळे) सक्षम प्राधिकारी, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रायगड-अलिबाग

दिनांक,०८/०९/२०२० पूर्वी या कार्यालयात दाखल करावे, तसेच निश्चित दिवशी व वेळी सुनावणीस

वसुली अधिकाऱ्यांचे कार्यालय, को- ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या आवारात जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई-४०० ००२.

| जाहीर लिलाव सूचना | | | | | | | |
|-------------------|----------------------------|----------------|--------------------|--|------------------------------|--|--|
| अ. क्र. | न्यायनिर्णीत ऋणकोचे नाव | आर.सी. क्र. | राखीव किंमत | मिळकतीचे वर्णन | निरीक्षणाची तारीख आणि वेळ | | |
| 8 | ? | 3 | γ | ч | ξ | | |
| 8 | मे. व्हीआरएच | १. ३१४ | १. फ्लॅट क्र. ७०३ | फ्लॅट क्र. ७०३ आणि फ्लॅट क्र. ७०३ए, ७ | मंगळवार, ३ रा | | |
| | फूडस् प्रा. लि. | सन २०१७ | करिता रु. ५२.२० | वा मजला, बिल्डिंग क्र. ४, क्रिश्न विहार | सप्टेंबर, २०२० | | |
| | | २. ३१५ | लाख | सीएचएस लि., टाटा कंपाऊंडच्या पुढे, | स. ११.०० ते | | |
| | | सन २०१७ | २. फ्लॅट क्र. ७०३ए | सीटीएस क्र. ४५५, जुहू हनुमान नगर, एस. | दु. १.०० दरम्यान | | |
| | | ३. ३१७ | करिता रु. ५२.२० | व्ही. रोड, इर्ला ब्रिजजवळ, विलेपार्ले | - | | |
| | | सन २०१७ | लाख | (प,), मुंबई ४०० ०५९. | | | |
| | | | | फ्लॅट क्र. ७०३ करिता: प्रत्यक्ष २४०.०० | | | |
| | | | | चौ. फू. करारानुसार | | | |
| | | | | आणि २३५ चौ. फू. चटई क्षेत्र प्रत्यक्ष | | | |
| | | | | मोजमाप. | | | |
| | | | | फ्लॅट क्र. ७०३ ए करिता: प्रत्यक्ष २४०.०० | | | |
| | | | | चौ. फू. करारानुसार आणि २२९ चौ. फू. | | | |
| | | | | चटई क्षेत्र प्रत्यक्ष मोजमाप | | | |

विशेष वसुली अधिकारी, 'जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे आणि विना तक्रार तत्त्वाने' लिलाव विक्रीसाठी ठेवलेल्या उपरोक्त स्थावर मिळकतींच्या संबंधात इच्छक पक्षकारांकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागवित आहेत.

लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा अन्य कोणतीही माहिती असलेली बोली प्रपत्रे विशेष वसूली अधिकारी यांच्या कार्यालयातून कोणत्याही कामाच्या दिवशी तसेच निरीक्षणाच्या तारखेस व वेळी रु. १००/- भरून मिळतील. निरीक्षणाची तारीख आणि वेळ रकाना क्र. ६ मध्ये नमूद करण्यात आली आहे. इच्छक बोलीदारांनी त्यांच्या बोली मोहोरबंद लिफाफ्यावर मिळकतीचे वर्णन लिहन ''मुंबई येथील दि ग्रेटर बॉम्बे

को-ऑपरेटिव्ह बँक लि." च्या नावातील पी.ओ./डीडी स्वरुपातील मिळकतीच्या बोली रकमेच्या १५% इतक्या व्याजमुक्त इसारा अनामत रकमेसह पाठवाव्यात. वसुली अधिकारी यांजकडून बोलींना वरील पत्त्यावरील भुलेश्वर कार्यालयात शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी स. ११.०० पर्यंत मिळकतीकरिता स्वीकारल्या जातील. निविदांना शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.१५ वा. वसुली प्रमाणपत्र धारक बँक म्हणजेच दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या कार्यालयात म्हणजेच जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश-वर, मुंबई-४०० ००२ येथे उघडण्यात येईल. पात्रताधारक बोलीदारांना त्यांच्या बोली सुधारण्याची संधी दिली

यशस्वी बोलीदारांनी **लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत** इसारा रक्कम वगळून अंतिम बोली रकमेच्या उर्वरित रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे

जर यशस्वी बोलीदारांनी वरील खंड ३ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे **बोली रकमेची उर्वरित ८५% रक्कम** प्रदान करण्यास कसुर केली तर इसारा अनामत रक्कम जप्त होईल. तसेच जर यशस्वी बोलीदारांनी लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत पूर्ण रक्कम भरण्यात कसूर केल्यास तोपर्यंत भरलेली रक्कम जप्त होईल. मिळकतीवर उपार्जित झालेला सर्व आकार, भार, कर, सोसायटी देणी आणि/किंवा अन्य कोणतीही दायित्वे/देणी

यशस्वी बोलीदारांनी भरावयाची आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहीत नाहीत आणि काही असल्याम ती यशस्वी बोलीटागंनी भगवयाची आहेत विशेष वसुली अधिकारी कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे व लिलाव पुढे ढकलणे/रद्द करणे तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती सुधारण्याचे

देखील अधिकार राखून ठेवत आहेत. राखीव किंमतीखालील प्रस्ताव/बोली रक्कम विचारात घेतली जाणार नाही. १) आणि २) मे. व्हीआरएच फूडस प्रा. लि., तिचे संचालक आणि हमीदार, ३) श्री. दिनेश चिमनलाल जोशी

आणि सौ. वर्षा दिनेश जोशी आणि हमीदार यांच्या सर्व संबंधित पक्षकारांना यादारे कळविण्यात येते की. लिलाव-ाच्या तारखेस म्हणजेच **शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.१५** वा. भूलेश्वर कार्यालयात हजर राहा-लिलावाच्या तारखेपूर्वी संपूर्ण हकूमाचा दावा भरणा केल्यास लिलाव रद्द होईल किंवा लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसात लिलाव रक्कम आणि वरील ५% च्या प्रदानासह संपूर्ण हुकूमाचा दावा भरणा केल्यास रद्द देखील करण्यात

बोलीदारांनी लिलावात सहभागापूर्वी मिळकतीची यथायोग्य तत्परता करावी आणि त्यानंतर वसुली अधिकारी किंवा आर. सी. धारक बँकेच्या कोणत्याही तक्रार किंवा सदर मिळकतीसंदर्भातील वाद गृहित धरला जाणार नाही. बोलीदारांनी त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या जोखीम आणि जबाबदारीवर व्यवहार करावा.

कोणताही तंटा असल्यास, तो केवळ मुंबई न्यायालयाच्या अखत्यारित असेल. माझ्या हस्ते आणि ह्या कार्यालयाच्या शिक्क्याने २७ ऑगस्ट, २०२० रोजी दिले.

दिनांक : २७ ऑगस्ट, २०२०

ठिकाण : मुंबई

सही/- सुजय पी. सावंत (वसुली अधिकारी) को- ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि. शी निगडित (एमसीएस ॲक्टच्या कलम १५६ आणि नियम १०७ अन्वये)

टावेर्नियर रिसोर्सेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः एफ-३, पहिला मजला, लक्ष्मी वुलन मिल्स इस्टेट, शक्ती मिल्स लेन, ऑफ डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई- ४०००११, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनीः ९१-२२-४९७३८९००, ४९७३८९०१, फॅक्सः ९१-२२-२४९८९४९० इमेलःinfotavernier.com; investorstavernier.com

वेबसाइटः www.tavernier.com सीआयएनः एल५१९०९एमएच१९९४पीएलसी१९३९०१

२६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ-मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, १. कंपनीची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ इतर दुकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम)ने आयोजित करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए)ने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/ २०२०/ ७९ (यानंतर एकत्रितरित्या परिपत्रके या नावाने संबोधित) या परिपत्रकांची पूर्तता करत असतान कंपन्यांना एका सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीखेरीज व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, कंपनीची एजीएम व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे १९ ऑगस्ट २०२० रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांचे कामकाज करण्यासाठी आयोजित केली जाणार आहे.

२. परिपत्रकांची पूर्तता करत असताना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती अशा सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सदर कागदपत्रे कंपनीची वेबसाइट https://www.tavernier.com/ येथे, शेअर बाजाराची वेबसाइट https://www.bseindia.com येथे आणि लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि.ची वेबसाइट https://instavote.linkintime.co.in येथेही उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना इमेलद्वारे पाठवण्याचे काम २६ ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण करण्यात आले आहे. ३. अंतिम तारखेला म्हणजे १२ सप्टेंबर २०२० रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात

समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवहारांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. ने https://instavote.linkintime.co.in प्रदान केलेल्या इ–मतदान सुविधा (दूरस्थ इ–मतदान) किंवा एजीएममध्ये इ–मतदान यंत्रणेद्वारे देता येतील. ४. सदस्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, अ. इलेक्ट्रॉनिक पद्भतीने मतदान करण्यासाठी किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित

करण्याची अंतिम तारीख शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२० आहे. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला डिपॉझिटरींनी राखलेल्या सदस्यांच्या नोंदणी पुस्तकात किंवा लाभार्थी मालकांच्या पुस्तकात नमूद केलेले असेल त्यांनाच दुरस्थ इ-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळवायचा हक्क असेल. ब. दूरस्थ इ-मतदानाची प्रक्रिया बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी (सकाळी ९.०० वाजता आयएसटी) सुरू होईल आणि शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० (सायंकाळी ५.०० वाजता

आयएसटी) संपेल. १८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० नंतर इ–मतदानाला परवानगी दिर्ल क. २१ ऑगस्ट २०२० रोजीनुसार ज्या सदस्यांची नावे सदस्यांचे नोंदपुस्तक/ लाभार्थी मालकांची यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना सूचना इमेल करण्यात आली आहे. ज्या सदस्यांनी सूचना पाठवल्यावर आणि अंतिम तारखेपूर्वी म्हणजे १२ सप्टेंबर २०२० रोजीपूर्वी समभाग घेतलेले आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपला मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड जारी

करण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. यांच्याशी संपर्क साधावा. ड. सदस्याने एखाद्या ठरावावर मतदान केल्यावर त्या सदस्याला ते नंतर बदलता येणार नाही. ५. मतदानाची सुविधा सभेदरम्यानही उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-

मतदानाद्वारे मतदान केलेले नाही आणि एजीएमला उपस्थिती लावलेली आहे त्यांना आपल्या मतदानाचा अधिकार एजीएममध्ये उपलब्ध असलेल्या इ-मतदान यंत्रणेद्वारे बजावता येईल. ६. एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेल्या सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहत येईल परंतु

त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ७. अप्रत्यक्ष स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी आपला इमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांसाठी दूरस्थ इ-मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. या संदर्भात ज्या सदस्यांनी आपला इमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कंपनीचे निबंधकांकडे https://linktime.co.in/EmailReg /EmailšRegister.html येथे इमेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदणीकृत करून एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या सॉफ्ट प्रती तसेच युजर आयडी आणि पासवर्डसह इ-मतदानाच्या सूचना

८. कोणत्याही शंका असल्यास तुम्ही https://instavote.linktime.co.in येथे उपलब्ध असलेल्या हेल्प विभागाखाली फ्रीकेंटली आस्क्ड केशन्स आणि इन्स्टाव्होट इ-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ 🛭 शकता किंवा येथे इमेल लिह शकता – enoticeslinkintime.co.in

आम्हाला फोन करा- ०२२-४९१८६०००.

संचालक मंडळाच्या आदेशाने टव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेडसाठी सुधीर मिलापचंद नहाटा

स्थानः मुंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ००२९७८६३ दिनांकः २७ ऑगस्ट २०२०

epaper.freepressiournal in

NOTICE

मार्ग, मुंबई-२३. यांच्याशी संपर्क साधावा.

नावे वर्ग करण्यावावतची कार्यवाही करण्यात येईल.

जाहीर सूचना

आमच्या अशीलांच्या वतीने सूचना घ्यावी की, आम्ही याखालील अधिक स्वरूपात नमूद मिळकती (यानंतर

जाईल आणि तशा व्यक्तींचे सर्व दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलांवर

(सदर मिळकतीचे वर्णन) जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग, यानंतर सदर मिळकत असा उल्लेख.

कळावे.

सेनापती बापट रोड, दादर (प), मुंबई - ४०००२८

दी व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेडे सीआयएन : एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३५७ नों. कार्यालय : व्हिक्टोरिया हाऊस, पांडुरुंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३.

२०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार याद्वारे ही सूचना देखील देण्यांत येते की, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

१ ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे प. ४०० ६०४, शाखेचा ई-मेल आयडी : sbi.11697@sbi.co.in द्र. क्र. (कार्यालय) : ०२२-२५८०६८६३ स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

प्राधिकत अधिकाऱ्याचे नाव मोबाईल क

बोली वाढीव रक्कम : रु. १०,०००.०० सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचे पुरावे सादरीकरणाचा दिनांक

ई-लिलावाचा दिनांक आणि वेळ: दिनांक: वेळ: १०.०९.२०२० वेळ: स. ११.०० ते (संपर्क - श्रीम. सुष्मा चौधरी - मोबा. क्र. ९८१९९०३५५५)

> २.sbi.auctiontiger.net स्थानः मुंबई प्राधिकृत अधिकारी